

मराठी रूपांतर

सूचना:- १. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.

२. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

३. आवश्यक तेथे व्यवस्थित आकृती काढा.

प्र.१. खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या.

(२०)

अ) सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती लिहा.

ब) बाजार अर्थव्यवस्थेतील किंमत यंत्रणेची भूमिका स्पष्ट करा.

क) आर्थिक विश्लेषणासाठी खालील साधने स्पष्ट करा.

१. फलन २. आलेख

प्र.२. खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या.

(२०)

अ) निर्णय घेताना संधी खर्चाचे महत्त्व स्पष्ट करा.

ब) अर्थशास्त्रात विनिमयाचे फायदे लिहा.

क) पैशाचे प्रमाण आणि चलनवाढ यांच्यातील संबंधांची चर्चा करा.

प्र.३. खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या.

(२०)

अ) मागणी वक्रामधील बदल स्पष्ट करा.

ब) बाजारात किंमत समतोल कसा ठरवला जातो?

क) मागणीची उत्पन्नाची लवचिकता ही संकल्पना लिहा.

प्र.४. खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या.

(२०)

अ) समवृत्ती वक्र म्हणजे काय? आकृतीच्या मदतीने ते स्पष्ट करा.

ब) आकृतीच्या साहाय्याने किंमत परिणाम स्पष्ट करा?

क) योग्य उदाहरणांच्या साहाय्याने ग्राहकाचे संतोषाधिक्य ही संकल्पना स्पष्ट करा?

प्र.५. खालीलपैकी कोणत्याही दोन स्पष्टीकरणात्मक टिपा लिहा.

(२०)

अ) मूलभूत आर्थिक समस्या

ब) प्रोत्साहनांना प्रतिसाद

क) पुरवठा वक्रातील बदल

ड) मुख्य/गुणवाचक आणि क्रमवाचक दृष्टीकोन

VCD 8/12/23 F.Y.B.A. SEM I MICROECONOMICS-I 3 HOURS MARKS 100

- Note:-
1. All questions are compulsory.
 2. All questions carry equal marks.
 3. Draw neat diagrams wherever necessary.

Q.1. Answer Any Two of the following questions.

(20)

- A. What is Microeconomics? Write the scope of Microeconomics.
- B. Explain the role of price mechanism in a Market Economy.
- C. Explain following tools for economic analysis.
1. Function 2. Graphs

Q.2. Answer Any Two of the following questions.

(20)

- A. Explain the significance of opportunity cost in decision making.
- B. Write the benefits of exchange in economics.
- C. Discuss the relationship between the growth in quantity of money and inflation.

Q.3. Answer Any Two of the following questions.

(20)

- A. Explain the shifts in Demand Curve.
- B. How the price equilibrium is determined in the market.
- C. Write the concept of Income Elasticity of Demand.

Q.4. Answer Any Two of the following questions.

(20)

- A. What is indifference curve? Explain it with the help of a diagram.
- B. Explain Price Effect with the help of a diagram.
- C. State and explain the concept of Consumer's Surplus with the help of suitable examples.

Q.5. Write explanatory notes on Any Two of the following questions.

(20)

- A. Basic Economic Problems
- B. Responses to Incentives
- C. Shifts in Supply Curve.
- D. Cardinal and Ordinal Approaches